

“श्रीक्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, पालखीतळ, नेवासा, क्षेत्रातील मुलभूत सुविधा निर्माण करणे” या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या संनियंत्रण व अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांच्या कार्यालयात निर्माण करण्यात आलेली अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: तिक्षेवि-२०१३/प्र.क्र.५८/का.१४४४

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: १६ सप्टेंबर, २०२०.

वाचा :-

- १) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: इपीडी-१०१०/प्र.क्र.३१२/का.१४२१ दि. १४.१२.२०१०
- २) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: तिक्षेवि-२०११/प्र.क्र.९७/का.१४४४ दि. ०४.०१.२०१२
- ३) नियोजन विभाग शासन आदेश क्रमांक: तिक्षेवि-२०१३/प्र.क्र.५८/का.१४४४ दि.१७.०३.२०२०.

शासन निर्णय :-

“श्रीक्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर भंडारा डोंगर, पालखीतळ, नेवासा, क्षेत्रातील मुलभूत सुविधा निर्माण करणे” या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवर विभागीय आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या खालील ३ पदांना संदर्भाधीन क्रमांक ३ येथील दिनांक १७ मार्च, २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत चालू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सदरहू ३ अस्थायी पदांना दिनांक १ सप्टेंबर, २०२० ते दिनांक २८ फेब्रुवारी, २०२१ या कालावधीसाठी पुढे चालू ठेवण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

योजनेचे नाव	कार्यालयाचे नाव	पदनाम व जुनी/नविन वेतनश्रेणी	पदसंख्या
“श्रीक्षेत्र देहू,आळंदी,भंडारा डोंगर, नेवासा, पालखीतळ मार्ग विकास आराखडा”	विभागीय आयुक्त, पुणे	विशेष कार्य अधिकारी रु.१५६००-३९१००+ग्रेड पे रु.६६०० S-२३, ६७७००-२०८७००	१
		संशोधन सहायक रु.९३००-३४८००+ग्रेड पे रु.४३०० S-१४, ३८६००-१२२८००	१
		लिपिक-टंकलेखक रु. ५२००-२०२००+ग्रेड पे रु.१९०० S-६, १९९००-६३२००	१

“श्रीक्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर भंडारा डोंगर, पालखीतळ, नेवासा, क्षेत्रातील मुलभूत सुविधा निर्माण करणे” या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या उपरोक्त ३ अस्थायी पदांच्या वेतनावर व भत्यांवर होणारा खर्च “मागणी क्र. ओ-८, ३४५२, पर्यटन, ०१, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा, १०१, पर्यटन केंद्रे,” या लेखाशिर्षाखालील संबंधित

उपशिर्षातर्गत खर्ची टाकून, सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात, “(०१) वेतन”, या उद्दीष्टाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक ३१ ऑगस्ट, २०२० व प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांनुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२००९१६१६५७०६५७१६ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विद्या हम्पय्या)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), महाराष्ट्र -१, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
- ३) विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे
- ४) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
- ५) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रशासकीय इमारत, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१
- ६) वित्त विभाग (व्यय-८)/वित्तीय सुधारणा/आ.पु.क, मंत्रालय, मुंबई
- ७) नियोजन विभाग-का-१४२४/का-१४२९/का-१४२६/का-१४२७ मंत्रालय, मुंबई
- ८) निवड नस्ती का. १४४४, नियोजन विभाग.